

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Technocraft House, A-25, Road No. 03, MIDC Industrial Estate,
Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India
Tel: 022-4098 2222; Fax No. 4098 2200; CIN No. L28120MH1992PLC069252
E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

September 5, 2024

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

Ref: Script Name: TIIL

Dear Sir / Madam,

BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 **Script Code: 532804**

Sub: Newspaper Publication regarding 32nd Annual General Meeting of Technocraft Industries (India) Limited (TIIL)

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement published in Business Standard (all editions) and Mumbai Lakshadweep (Mumbai Edition) regarding 32nd Annual General Meeting of the Company to be held on Monday, September 30, 2024 at 11:30 a.m. IST through Video Conferencing/Other Audio Visual Means, for your information.

Thanking You,

Yours truly,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai Company Secretary



प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे



काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना आधार त्यांचा विकास करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मानफ

अवजारे व साधने यांचा योजना सुरू केली आहे हर-तकलेतील गुणवत्ता, व्याप्ती आणि पोहोच सुधारणे आणि त्यांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बाजारपेठ मिळवून देऊन त्यांचे मूल्य साखळीसोबत एकत्रीकरण करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

यामध्ये लाभार्थ्यांना

प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाणार आहे तसेच टूलिकट प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण सवलतीचे आणि तारण-मूक्त कर्ज, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन, विपणन सहाय्य आदी लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये सतार, सोनार, चांभार, लोहार, गवंडी, मूर्तीकार, धोबी, शिंपी, कुंभार, हार-तुरे तयार करणारे कारागीर, नाभीक, विणकर, चटई-झाडू बनविणारे कारागीर, दोऱ्या वळणारे कारागीर, होडया बांधणारे कारागीर, मासेमारीचे जाळे बनविणारे कारागीर, कुलुप करणारे कारागीर, पारंपारिक खेळणी बनविणारे कारागीर आदी कारागीरांना या योजनेचा लाभ मिळवता

लाभार्थी नोंदणी करिता बायोमेट्रिक प्रमाणीकृत आधार कार्ड आधारित प्रधानमंत्री विश्वकर्मा पोर्टलद्धारे https:// pmvishwakarma.

gov.in नोंदणी करावयाचे आहे तसेच सामान्य सेवा केंद्रांद्धारेही (CSCs) नोंदणी करता येईल. नोंदणीसाठी कारागीराचा मोबाईल क्रमांक हा आधारकार्डशी लिंक असावा तसेच कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड असावे व बँक पासबुक आणि रेशनकार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कर्ज घेतले असल्यास त्याची माहितीही सादर करणे गरजेचे आहे. या योजनेची माहिती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र कारागीरांपर्यंत पोहचविण्यासाठी महा-नगरपालिकेच्या समाजविकास

नियोजनबध्द कार्यवाही निर्दे करण्याचे श महापालिका आयुक्त् डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेले असून त्यानुसार समाजसेवक समूहसंघटक यांच्या ਕ माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर पारंपारिक काम व हस्तकलेतील कारागीर यांच्यापर्यंत पोहचून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अवजारे साधने यांचा वापर करून तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीरांनी आणि कारागीरांनी हर-तकलेतील या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

रेमंड लाइफस्टाइल शेयर बाजारात पदार्पणासाठी सज्जः २०२७ पर्यंतमेन्स-वेयर वेडिंग बाजारपेठेत ७% हिस्सेदारीचे उद्दिष्ट

लिमिटेडचे शेयर्स ५ सप्टेंबर २०२४ रोजी शेयर बाजारात सूचिबद्ध केले जातील. पुढील तीन वर्षात ९०० नवीन आउटलेट्स सुरु करून ही कंपनीआजवरच्या सर्वात मोठ्या रिटेल विस्ताराच्या दिशेने पुढे जात आहे. रेमंडग्रुपच्या लाइफस्टाइल व्यवसायाने वेगाने वाढत असलेल्या मेन्स-वेयरवेडिंग बाजारपेठेत २०२७ सालापर्यंत १५% सीएजीआरसह बाजारपेठेत७% हिस्सेदारी मिळवण्याचे उद्दिष्ट आखले आहे.

रिटेल आणि लाइफस्टाइल व्यवसाय वेगवेगळे करण्यात आल्यानंतररेमंडच्या दोन सूचिबद्ध कंपन्या असतील. विशेष उभारूनशेअरधारक अनलॉक करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या शंभर वर्षांचा वारसा पुढे चालवत असलेल्या रेमंडला भारतातमेन्स-वेयर वेडिंग बाजारपेठेत सर्वात मोठा ब्रॅंड म्हणून नावाजले जाते, ज्याचे अनुमानित मूल्य जवळपास ७५,००० कोटी रूपये आहे. या वर्षाच्याअखेरपर्यंत आरएलएल जगभरात सर्वात मोठ्या तीन कापडपुरवठादारांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहे. आर्थिक

मुंबई, दि. ४ : रेमंड लाइफस्टाइल वर्ष २०२४मध्ये या ब्रॅडने लग्जासाठीच्या कपड्यांच्या व्यवसायात २५५० कोटीरूपयांची विक्री केली आहे, यामध्ये रेमंडचे लग्जाचे आणि फॉर्मल पोशाखतसेच रेमंडचा भारतीय पारंपरिक परिधान ब्रॅंड मएथनिक्सफ यांचा समावेशआहे.

> वेगाने वाढत असलेल्या लाइफस्टाइल विभागात स्वतःचे स्थान अजूनजास्त मजबूत करण्यासाठी रेमंड बांधील असल्याचे अधोरेखित करतरेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शी गौतमसिंघानिया यांनी सांगितले, लाइफर-टाइलवर केंद्रित व्यवसाय उभारूनशेअरधारक मूल्य अनलॉक करणे हा या डीमर्जरचा उद्देश आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत जगातील तीन सर्वात मोठ्या कापड पुरवठादारांमध्येस्थान मिळवण्यासाठी रेमंड लाइफस्टाइल धोरणात्मकदृष्ट्या अधिकमजबूत बनण्यासाठी प्रयत्नशील राहील. जागतिक स्तरावर अनेकमहत्त्वपूर्ण संधी उपलब्ध आहेत, खासकरून चीन आणि बांग्लादेशातीलसध्याची आव्हानात्मक स्थिती आणि युके, ईयू व ऑस्ट्रेलियासोबतव्यापार करार यामुळे आमच्यासाठी अनेक संधी खुल्या होतील.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज २०२४ च्या पार्श्वभूमीवर विस्तारित सप्लाय चेन नेटवर्कच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार

(TBBD) या त्यांच्या झाला आहे या सोहळ्याच्या माध्यमातून उत्कृष्टतेचे नवे आयाम प्रस्थापित केले जाणार आहेत. त्यासाठी फ्लिपकार्टने ९ शहरांमध्ये ११ नवीन फूलफिलमेंट सेंटर उभारले आहेत. त्यामुळे या सेंटर्सची एकूण संख्या आता ८३ झाली आहे. या सामाजिक आर्थिक विकासाबरोबरच नोकरीच्या करण्यावर फ्लिपकार्टने लक्ष केंद्रित केलं असून देशभरात सप्लाय चेन क्षेत्रात १ लाख

फ्लिपकार्ट कंपनी त्यांचा कामकाज अधिक सुलभ करण्याबरोबरच र-थानिक समुदायाची प्रगती आणि आर्थिक विकास हे या वर्षीच्या सणासुदीच्या मोसमातलं उद्दिष्ट आहे. याअंतर्गत चेन विभागात. इन्ट्हेंटरी मॅनेजर, वेअरहाऊस असोसिएट, लॉजिस्टिक्स कोऑर्डिनेटर, किराणा पार्टनर आणि डिलिव्हरी ड्रायव्हर्स यासारख्या अनेर संधी उपलब्ध होतील. या सणासुदीच्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर, सप्लाय चेनचं सुरळीत कामकाज, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, सुलभ आणि वाढत्या मागणीला न्याय देण्यासाठी उत्पादनांची निर्माण उपलब्धता यावर भर दिला

बंगळूरू, दि.४ : केल्या जाणार आहेत. रोजचं जाणार आहे. ऑटोमेटेडड वेअरहाऊस ते माहितीआधारित निर्णय या माध्यमातून रोजचं कामकामज अधिक सुरळीत करणं आणि त्याजोगे ग्राहकांचं समाधान करणं ही उद्दिष्टं फ्लिपकार्टने डोळ्यासमोर ठेवली आहेत. फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष, सप्लाय चेन, करन्टमर एक्सपिरियन्स, रिकॉमर्स विभागाचे प्रमुख हेमंत बद्री म्हणाले, ढइइ हा फ्लिपकार्टचा फक्त फ्लॅगशिप इव्हेंट नाही, तर त्या निमित्ताने सणासुदीच्या दिवसात सर्व घटकांना एकत्र आणण्याचा उत्सव आहे. सप्लाय चेन नेटवर्कच्या विस्तारामुळे आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकू आणि त्यांना शॉपिंगचा उत्तम अनुभव मिळेल. आमच्या

सक्षम, शाश्वत अशा सप्लाय चेन नेटवर्कमुळे ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतीलच पण योग्य संधीच्या द्धारे आर्थिक विकास होईल. आम्ही सेवा देत असलेल्या समुदायावरही दुरगामी परिणाम त्याचा होईल. किराणा पार्टनर्सला यामूळे प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. सणासुदीच्या काळात संपूर्ण भारतात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आमचे कर्मचारी आमच्या सप्लाय चेन नेटवर्कचा कणा या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवतोय आणि याचा आम्हाला गर्व आहे. डिलिव्हरीचा कार्यक्षमता वाढवून भारताततील इकॉमर्स क्षेत्रात क्रांती आणायची हे आमचं

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून 'सीपीएस' अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय मागे

कॉलेज ऑफ फिजिशियन सर्जन (सीपीएस) अंतर्गत असलेले सर्व अभ्यासक्रमबंदकरण्याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन - एनएमसी) १६ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर केलेला निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे. २२ ऑगस्ट रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामूळे वैद्यकीय शिक्षण आणि मसीपीएसफ पदव्युत्तर अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा

बोलले जात आहे. 'एनएमसी'च्या सुरुवातीच्या जाहीर नोटीसने वैद्यकीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण होते. ज्यामुळे या हालचालींमागील हेतूंबद्दल व्यापक अनुमानही काढले जात होते. मसीपीएसफ ही

पूर्वीच्यामआयएमसीफ्कायदा १९५६ च्या व्याख्येनुसार आणि एनएमसीफ कायदा २०१९ च्या कलम २ (१) नुसार वैद्यकीय संस्था आहे आणि आदेशानुसार सन १९१२ मध्ये तत्कालीन भारत सरकारने मपरीक्षण संस्थाफ म्हणून स्थापन केली आहे. महाराष्ट्रातील ही एकमेव

मुंबई, दि. ४ : मुंबईतील व्यापक विजय असल्याचे अशी विशेष दर्जा असलेली निर्णयामुळे संस्था असून ती राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागही बनली आहे.

कॉलेज ऑफ फिजिशियन ॲंड सर्जनचे अध्यक्ष डॉ. अजय डी. सांबरे म्हणाले, वैद्यकीय आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत करते. या

सर्व नकारात्मक टिप्पणी आणि तर्कवितर्क थांबतील. ते पुढे म्हणाले, की मया आदेशामुळे केवळ मसीपीएसफ्च नाही सीपीएसचे तर संपूर्ण माजी विद्यार्थी आणि भावी की मसीपीएसफ राष्ट्रीय विद्यार्थ्यांना न्याय मिळाला

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

CIN:L99999MH1987PLC044942 नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड-४०२३०९, महाराष्ट्र. कॉर्पोरेट कार्यालय: ४०१/४०२, ए विंग, ऑबेरॉय चेंबर्स, सब टीव्ही समोर, न्यु लिंक रोड,

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. दूर.क्र.:०२१४५-२३२१७७/२३३४९२/ ०२२-४९६३४८३४, **ई-मेल**:info@shreeharichemicals.in, वेबसाईट:www.shreeharichemicals.in

सूचना

ाथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड** (कंपनी) ची ३७<mark>वी</mark> वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.१.००वा. (भाप्रवे**) रजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि चातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्यलेशन्स. २०१५ (लिस्टींग रेग्यलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे. २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ०५ मे, २०२२ , २८ डिसेंबर, २०२२ आणि २५.०९.२०२३ (एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ ,०५ जानेवारी, २०२३ आणि ०७.१०.२०२३ (यापुढे सेबी परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय ३७व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम १८, लिस्टींग रेग्यूलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार ३७व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ हे ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निंबधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना ०४.०९.२०२४ रोजी पाठविले आहे. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार ३७व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविणे खारीज करण्यात आली आहे. सदस्यांना येथे सचित करण्यात येत आहे की. एजीएम सचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.shreeharichemicals.in, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता कंपनी व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन . ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ तसेच एसएस-२ नुसार कंपनीने यांच्या सदस्यांना एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन (रिमोट ई-वोटिंग) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. कंपनीने एजीएम दरम्यान सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिली आहे जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत. याकरिता नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त करण्यात

नोंद दिनांक अर्थात **शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४** रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.

रिमोट ई-वोटिंग **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा**. प्रारंभ होईल आणि **गुरुवार**, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल. <mark>२६ सप्टेंबर, २०२४ रोजी</mark> सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि तदनंतर सदर तारीख व वेळेनंतर ई-वोटिंग मान्य असणार नाही. भागधारकाने ठरावावर दिलेले मत भागधारकास पढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. नोंद दिनांक अर्थात **शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४** रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सचनेमध्ये नमद आहे.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित असणारे सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने प्रावावर मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना ३७व्या एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मतदान करतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल, परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

जर एखाद्या व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेला असल्यास आणि बुधवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी ३७व्या एजीएम सूचनेत नमुद तपशिलानुसार ई-वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी ठेवीदार/कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल नोंद नसल्यास भागधारकांकरित

ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव ने. पारिख ॲण्ड असोसिएट्सचे **श्रीमती शालिनी भट्ट** (एफसीएस क्र.६४८४) किंवा त्यांच्या गैरहजेरीत **श्री. मोहम्मद पी.** (एफसीएस क्र.१०६१९) यांची कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.

र्जीएममध्ये सहभागी होण्यासाठी/ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) व हेल्पसेक्शन अंतर्गत ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती सरिता मोटे, एनएसडीएल, evoting@nsdl.co.in/टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३० किंवा श्री. संतोष गमरे, में. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., दूर.:०२२-४९१८६०००, ई-मेलः rnt.helpdesk@linkintime.co.in.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०५.०९.२०२४

संचालक मंडळाच्या आदेशान्वर श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

डीआयएन:००१२१०८०

बंकेश चंदा अग्रवाल अध्यक्ष व कार्यकारी संचालक

भारतीय रस्त्यांसाठी नवीन स्मार्ट डॅशकॅम

Pioneer ने मोबिलिटी AI च्या साहाय्याने ऑटोमोटिव्ह सुरक्षा आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत, भारतीय रस्त्यांसाठी नवीन स्मार्ट इंशकॅम पोर्टफोलिओ लॉन्च केला. Pioneer Pioneer इंडिया, विशेषत: भारतासाठी डिझाइन केलेल्या मोबिलिटी एआय पोर्टफोलिओमधून, डॅश कॅमेऱ्यांची एक अवांत-गार्ड शेणी सादर करते. Pioneer नवीन रमार्ट इंश कॅमेरे अख नाईट व्हिजन, अुअड ॲलर्ट्स आणि वर्धित पार्किंग मॉनिटरिंगसह सुसज्ज आहेत, जे रस्त्यावरील प्रत्येक वाहनासाठी मोबाइल ॲपद्धारे सुधारित ऑटोमोटिव्ह सूरक्षा, संरक्षितता आणि सोपनता प्रदान करतील. हे डॅश कॅमेरे, भारतात डिझाइन केलेले आणि विशेषतः भारतीय रस्त्यांच्या स्थितीनुसार ट्यून केलेले, प्रत्येक भारतीय कार चालक आणि मालकासाठी मनःशांती

नवीन VREC डॅश कॅमेरा मालिका, चार मॉंडेल्सचा समावेश आहे; VREC-H120SC, VREC-H320SC, VREC-H520DC आणि VREC-Z820DC,



हॉटेल ललित, नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत अनावरण करण्यात आले. मागील वर्षी स्थापन झालेल्या Pioneer नवीन R&D केंद्रातील अधिकारी आणि विकसित करणे आहे. भारतीय केवळ तंत्रज्ञान नेत्यांशी थेट प्रात्यक्षिके व कार खरेदीच्या वेगानेच नव्हे तर त्यांच्या चर्चांचा समावेश. श्री शिव सूब्रमण्यन, कारची जास्त मागणीही करत आहेत. Pioneer कॉर्पोरेशन, जपानचे सीईओ, मोबिलिटी एआय आणि कनेक्टिव्हिटी विभागाचा नवीन पोर्टफोलिओ लॉन्चचे महत्त्व स्पष्ट केले. हे आमच्या गेल्या वर्षी

भारतात स्थापन केलेल्या प्रगत R&D केंद्रातून आलेले अनेक नवकल्पनांपैकी पहिले आहे, ज्याचा उद्देश विशेषतः इंडियाच्या नवीन Pioneer इंडियाच्या भारतीय बाजारपेठांसाठी उत्पादने भारतीय रस्ते पायाभूत सुविधा आणि ऑटोमोटिव्ह मार्केटच्या जलद वाढीसोबत ऑटोमोटिव्ह सुरक्षितता आवश्यकता वाढणार आहे.

विमानसेवा परवान्याचा १५ दिवसांत प्रस्ताव

सोलापुरच्या होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सूरू करण्यासाठी आता उच्चर-तरीय हालचाली सूरू आहेत. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. त्यानंतर विमानसेवेच्या तयार केला जात असून १५ सप्टेंबरपर्यंत तो प्रस्ताव

डायरेक्टोरेट जनरल ऑफ एव्हिएशनकडे (डीजीसीए) पाठविला

जाणार आहे जिल्ह्यात सोलापुर महामार्गाची कनेक्टिव्हिटी सिटीतील सोलापुरकरांना आता विमानसेवेची प्रतीक्षा मुंबईतील हाऊसफुल एमआयडीसी **झाल्यानंतर सोलापूर शहर-**मोठा वाव आहे. पण, येथे आयटी कंपन्या नाहीत,

मोठ्या प्रमाणावर रोजगार गांधी पार्क स्टेडिअम आहे, देणारे व अपेक्षा पूर्ण करणारे नवीन उद्योग नाहीत.

सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी पाच हजार अभियंते शिक्षण पूर्ण करतात, पण नोकरीच्या निमित्ताने बहतेकजण परजिल्ह्यातच जातात. दरम्यान, आता सोलापूर जिल्ह्यात कासेगाव, कुंभारी, मोडनिंब, अतिरिक्त चिंचोली या ठिकाणी नवीन एमआयडीसींचे आहेत. सोलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंदिरा सुरू आहेत.

पण विमानसेवा नसल्याने आंतरराष्ट्रीय सामने होण्यास अडचणी आहेत. अनेक उद्योजकांना सोलापुरात यायचे आहे, पण विमानसेवा नसल्याची त्यांची ओरड आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या उडानफ योजनेतून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस माध्यमातून जोरदार प्रयत्न

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड सीआयएन क्र.: एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ नोंदणीकृत कार्यालय: टेक्नोक्राफ्ट हाऊस, ए-२५, रोड क्र.३, पएमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत **ढर:**०२२-४०९८२२२२. **फॅक्स:**०२२-२८३५६५५९. ई-मेलः investor@technocraftgroup.com, वेबसाईट: <u>www.technocraftgroup.com</u>

पाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे)** द्वि-मागी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधा किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सिक्युरिटीजच्या सर्व लागू तरतुदींचे पालन करून एजीएमच्या सूचनेमध्ये निर्धारित व्यवसाय व्यवहार करण्याची सुविधा आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए–) सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० रोजी वाचले, अनुक्रमे ०८ एप्रिल आणि १३ एप्रिल, २०२० चे एमसीए सामान्य परिपत्रक क्र.१४ आणि १७/२०२० आणि एमसीए सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ सप्टेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रक) सह आयोजित केली जाईल.

एजीएमचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात टेक्नोक्राफ्ट हाऊस, ए-२५, रोड क्र.३, पएमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ मानले जाईल अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत व्हीसी/ओव्हीएएमद्वारे भाग घेणारे सदस्य कोरमच्या हेतूने गणले जातील. एजीएमसाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याची स्विधा उपलब्ध होणार नाही. एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सामील होण्याच्या सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या

ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा सीडीएसएल/एनएसडीएल (डिपॉझिटरीज) कडे नोंदणीकृत आहेत त्यांना २०२३–२४ च्या आर्थिक वर्षासाठी नोटीस आणि कंपनीच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आधीच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आल्या आहेत आणि ते देखील कंपनीच्या <u>www.technocraftgroup.com</u> वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल

फिजिकल मोडमध्ये शेअर धारण करणारा कोणताही सदस्य सचनेमध्ये दिलेल्या सचनांचे पालन करून त्यांचा ईमेल आयडी नोंदवू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये शेअर धारण करणारा कोणताही सदस्य संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट डीपीज सोबत ई-मेल पत्ता नोंदणी/

कंपनीने नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-एजीएम आयोजित करण्यासाठी आणि ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून ाुंतलेली आहेत. सदस्य **गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा.(भाप्रवे)** पासून रे <mark>रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे)</mark> ऑनलाइन मतदान करू शकतात. दरस्थ ई-मतदान कालावधीच्या शेवटी, सुविधा अक्षम केली जाईल. जे सभासद एजीएमला हजर असतील आणि ज्यांनी आधीच मतदान केले नसेल त्यांना एजीएम ररम्यान ई-व्होटिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार

केवळ तेच सदस्य. ज्यांची नावे कट-ऑफ डेट अर्थात **२३ सप्टेंबर. २०२४** रोजी ठेवलेल्य सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये (इलेक्ट्रॉनिक शेअरहोल्डिंगच्या बाबतीत) नोंदवली गेलीत्यांना रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ असतील.

जे सदस्य भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत किंवा ज्यांनी कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही किंवा कंपनीचे शेअर्स घेणारी आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती, आणि कट–ऑफ डेट अर्थात **२३ सप्टेंबर, २०२४** रोजी शेअर्स धारण करतात; फोलिओ क्रमांक/ डीपी आयडी आणि क्लायंट आयडी प्रदान करून <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो.

. रिमोट ई-व्होटिंगच्या संदर्भात कोणतीही शंका/तक्रार कंपनीच्या कंपनी सचिवांना वर नमूद केलेल्या पत्त्यावर/ दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ई-मेलद्वारे investor@technocraftgroup.com वर संबोधित केली जाऊ शकते किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठवू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८००-१०२०-९९० वर कॉल करावा.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता सही/-निरज राय दिनांक: ०५ सप्टेंबर, २०२४ कंपनी सचिव

मुख्य कार्यालय - एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्खागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepp@realifcom.

ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificates of Gufic Biosciences Limited having its registered office at: Shop - 37, Kamala Bhavan II, First Floor, Swami Nityanand Road, Andheri East, Mumbai-400069, registered

in the names of Khalii Naik & Yasmin Naik have been lost.							
Folio	Certificate	Distinctive	No. of	Face			
No.	No./s	Number/s	Shares	Value			
K0039	13430	76001-77000	1000	Re.1/-			
	13431	77001-78000	1000	Re.1/-			

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Pvt. Ltd, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai -400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates. Place: Mumbai

Date: 05 September 2024 Khalil Naik & Yasmin Naik

SUDITI INDUSTRIES LTD.

Admin office: C-3/B, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai - 400 705

Tel. No: 67368600/10, web site: www.suditi.in E-mail: cs@suditi.in CIN: L19101MH1991PLC063245 Regd.Office: C-253/254, MIDC, TTC INDL.AREA, PAWNE VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI - 400 705

Public Notice - 33rd Annual General Meetin

This is to inform that the 33rd Annual General Meeting ("AGM"/ "the Meeting") of the Members of M/s. Suditi Industries Limited ("the Company") will be held on Monday, 30th September, 2024 at 1,00 p.m., through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility provided by National Securities Depository Ltd ("NSDL") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with the applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs from time to time to transact the businesses as set out in the Notice convening the 33rd AGM

The e-copy of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24 of the Company will be available on the website of the Company at https://suditi.in. Additionally, the Notice of AGM will also be available and may be accessed from the relevant section of the website of the Stock Exchange i.e. Bombay Stock Exchange Limited ("BSE") at www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM only through the VC/OAVM facility, the details of which will be provided by the company in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of AGM along with the Annual Report will be sent electronically to those Members whose e-mai addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent ("Registrar"/ "RTA")/Depository Participants ("DPs"). As per SEBI Circular, physical copies of the 33rd AGM Notice and Annual Report will not be sent to any shareholders. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited at evoting@linkintime.co.in/ashok.sherugar@linkintime.co.in or with the company at cs@suditi.in along with Self-Attested copy of PAN Card.

The shareholders will have an opportunity to cast their vote through electronic means either during the remote e-voting period before the meeting or at the AGM. The manner of e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered email address will be provided in the Notice to the shareholders.

> By Order of the Board of Directors of Suditi Industries Limited

Date: September 05, 2024 Place : Mumba

Pawan Agarwa DIN: 00808731

Sd/

ATMASTCO LTD.

Regd. Address-157-158, Light Industrial area, Nandini road, Opp. Karuna Hospital, Bhilai, Chhattisgarh-490026 CIN: L29222CT1994PLC008234, Tel: +9194252 35807 Website: www.atmastco.com Email: atmpl@atmastco.com

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

Notice is hereby given that; 1. The 30th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 27th day of September, 2024 at 12:30 P.M. (IST) at Unit-2 Village Birebhat, Tehsil Dhamda District Durg, Chhattisgarh, India, 490026, to transact the Ordinary and Specia Business(es) as set out in the notice of AGM dated 29th May, 2024.

 The Notice of AGM and Annual Report - FY 2023-24 is available on the Company's
website at <u>www.atmastco.com</u> website of the stock exchange National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depositor

Ltd (www.evoting.nsdl.com).

3. Members holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of 20th September, 2024 are entitled to cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of AGM dated 29th May 2024, through remote e-voting facility provided by NSDL. The Members are informed that (A) the Annual Report and Notice of AGM has been circulated through e-mail or Wednesday, 04th September, 2024; (B) Remote e-voting shall commence on Tuesday 24th September, 2024 at 09:00 AM (IST) and shall end on Thursday, 26th Septembe 2024 at 05:00 PM (IST)and thereafter remote e-voting facility shall be disabled by

4. Any person, who acquires shares of the Company after dispatch of the notice (cut of date for dispatch 04th September, 2024)and holding shares as of the cut-off date (i.e 20th September, 2024), may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or investor@cameoindia.com or cs@atmastco.com with DP

5. A person whose name is recorded in the register of members or in the register of naintained by the depositories as on the cut-off date, only shall b entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting 6. The members who cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM.

7. Members may refer to the AGM Notice dated 29th May, 2024 & "Frequently Asked Questions (FAQ)" available in the e-voting website of NSDL i.e www.evoting.nsdl.com for detailed instructions on remote e-voting.

8. Shareholders holding securities in Demat mode for any technical issues related to login etc through depositories (A) Members having demat account with NSDL car contact NSDL helpdesk by sending request at www.evoting.nsdl.com or call at toll ree no. 1800-1020-990 and 1800-22-4430 (B) Members having demat account with CDSL can contact CDSL helpdesk by sending request a helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738, 022-23058542-43 and toll free no.1800225533.

Place : Bhilai Date: 04.09.2024

For, Atmastco Limited Sd/- Venkatraman Ganesan Director

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SPECTRA INDUSTRIES LIMITED NG IN MANUFACTURING INDUSTRY HAVING FACTORY AT MURBAD er Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India lyency Resolution Process for Corporate 1 **OPERATING IN MANU**

RELEVANT PARTICULARS

1.	Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No.	Spectra Industries Limited PAN: AAACS6422P CIN: L74999MH1992PLC067849
2.	Address of the registered office	Plot No. 9, Spectra Compound, Kanchpada-2, Malad West, Mumbai 400064.
3.	URL of website	http://www.spectraindustries.co.in/ (not operational)
4.	Details of place where majority of fixed assets are located	Plot No. C 01, Murbad Industrial area, MIDC Sonarpada, post Murbad, Thane-421401
5.	Installed capacity of main products/ services	NA
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year.	NA
7.	Number of employees/ workmen	NIL
8.	Further details including last	Details can be sought by emailing -
	available financial statements	cirp.spectra@rirp.co.in
	(with schedules) of two years,	kamal@rirp.co.in, kamalgurnaniip@gmail.com
	lists of creditors, relevant dates	
	for subsequent events of the	
	process are available at:	
9.	Eligibility for resolution applicants	Details can be sought by emailing –
	under section 25(2)(h) of the	cirp.spectra@rirp.co.in
	Code is available at:	kamal@rirp.co.in, kamalgurnaniip@gmail.com
10.	of interest	20 September 2024*
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	30 September 2024
12.	Last date for submission of objections to provisional list	5 October 2024
13.	Date of Issue of Final List of Prospective resolution applicants	15 October 2024
14.	Date of Issue of Information	19 October 2024
	Memorandum, evaluation matrix	
	and request for resolution plans	
	to prospective resolution applicants	
15.	Last date of Submission of resolution plans	18 November 2024
16.	Process email id to submit EOI	cirp.spectra@rirp.co.in kamal@rirp.co.in
		kamalgurnaniip@gmail.com

Imp Note - The above timelines are subject to grant of extension of CIRP period by Hon'ble NCLT. *Form G was earlier issued in this matter on 30 March 2024, pursuant to which last date submission of EOI was 29 April 2024. However, The CoC in its meeting, unanimously resolved nvite a fresh EOI and this invitation is made.

As Resolution Professional of Spectra Industries Limited
Undergoing CIRP vide Hon'ble NCLT, Mumbai Bench order dated 16th June 2023
IBBI Registration No.: IBBI/IPA-001/IP/P-01463/2018-2019/12338
Date: 05 September 2024.
Address: 402, Building No-23, E Palazzio CHS Limited Place: Mumbai
Address: 402, Building No-23, E Palazzio CHS Limited Place: Mumbai Correspondence Address: Renascence Insolvency Resolution Professionals Private Limited, 101, Kanakia Atrium 2, Cross Road A, Chakala MIDC, Andheri East, Mumbai - 400093;

TATA MOTORS LTD

Reg office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai, Maharashtra, 400001 OTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate share certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company wil proceed to issue duplicate certificates(s) without further intimation.

Certificate Number No of Securities Distinctive Numbers Champa Harikrishan Ramaiya 25475376- 25476235 33725 Harikrishan Chaturbhuj Ramaiya Name of holder/Applicants Place: Mumba Champa Harikrishan Ramaiya Harikrishan Chaturbhuj Ramaiya Date: 05-09-2024

THE TATA POWER COMPANY LIMITED

Regd. Office :- "Bombay House", 24, Homy Modi Street, Mumbai - 400 001

NOTICE

Notice is here by given that the certificate for the under mentioned securities of the company has/have been lost / misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) has / have apply to the company to issue duplicate certificate(s)

Name of the	Kind of Securities	No. Of.	Folio	Certificate	Dist.
Holder	& Face Value	Securities	Number	Number	Number
Dharmen R. Parikh Jalpa D. Parikh	Equity Share Face Value Rs. 1/-	2500	H5D 0014793	10464	23200871 to 23203370

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation. Name of the Holder(s) / Applicant(s)

Place :- Ahmedabad Dharmen R. Parikh Date :- 5/9/2024 Jalpa D. Parikh

Form No.3 [See Regulation-15(1) (a)]/16(3)

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector - 30 A, Vashi, Navi Mumbai - 400703 Case No.: OA/1005/2023

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

BANK OF MAHARASHTRA

MS SVK GLOBAL

(1) MS SVK GLOBAL D/W/S/O- Vinay

Name of Holders

OFFICE AT FLAT NO 706 BUILDING NO 4A DHEERAJ ENCLAVE OFF WESTERN EXPRESS HIGHWAY BORIVALI EAST MUMBAI MUMBAI MAHARASHTRA 400066 . Mumbai ,MAHARASHTRA

Also At. AT GALA NO 104 AND 105 1ST FLOOR BLUE BERRY BUILDING NO 2 INDUSTRIAL ESTATE S NO 50 6 47 1 1 AND 2 46 1 1 AND 3 45 2 1 OF VILLAGE BILALPADA VASA DIST PALGHAR PALGHAR, MAHARASHTRA-401208

(2) MR VINAY S CHOUDHARI OFFICE AT FLAT NO 706 BUILDING NO 4A DHEERAJ ENCLAVE OFF WESTERN EXPRESS HIGHWAY BORIVALI EAST MUMBAI MUMBAI, MAHARASHTRA-400066

(3) MRS SHASHI VINAY CHOUDHARI OFFICE AT FLAT NO 706 BUILDING NO 4A DHEERAL ENCLAVE OFF WESTERN

EXPRESS HIGHWAY BORIVALI EAST MUMBAI MUMBAI, MAHARASHTRA-400066 **SUMMONS** NHEREAS, OA/1005/2023 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 14/03/2023

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 26174431/- (application along with copies of documents etc. annexed). n accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you the defendants are directe

as under:to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed fo

should not be granted; to disclose particulars of properties or assets other than properties and asset specified by the applicant under serial number 3A of the original application;

you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application pending hearing and disposal of the application for attachment of properties;

you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary cours of his business any of the assets over which security interest is created and/or othe assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original

 $application \,without \,the \,prior \,approval \,of \,the \,Tribunal;$ you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding

security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 12/11/24 at 10:30A.M failing which the application shall be heard and decided in your absence

Given under my hand and the seal of this Tribunal on this date : 16/07/2024

Signature of the Officer Authorised to issue summons SEAL

(SANJAY JAISWAL) REGISTRAF DRT-III, MUMBAI

Note: Strike out whichever is not applicable

S J Logistics (India) Limited

Registered Office: 901/902/903, Centrum, opposite Raila Devi Lake,
Wagle Estate, Thane- 400604

Email Id: cs@sjl.co.in Website: https://sjlogistics.co.in/ Telephone: +91 22 61982800

CIN: L63000MH2003PLC143614

NOTICE OF THE 21ST ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 21st Annual General Meeting ("AGM") of S J Logistics (India) Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 27, 2024 at 4:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses that will be set forth in the Notice convening the said AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at 901/902 903, Centrum, Opposite Raila Devi Lake, Wagle Estate, Thane - 400604. The AGM is convened through VC/OAVM in compliance with the provisions of the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 read with MCA General Circular No. 10/2022, 02/2022, 20/2020, 17/2020 & 14/2020 dated 28th December, 2022, 5th May 2022, 5th May 2020, 13th April 2020 and 8th April 2020, respectively (collectively referred to as "MCA Circulars"), and Master Circular No SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 and Circular No SEBIHO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 11th July, 2023 and 7th October, 2023 respectively (Collectively referred to as "SEBI Circulars").

In terms of the SEBI Circulars, the Company has sent the Annual Report along with the Notice convening AGM for the financial Year 2023-24 on Tuesday, September 03, 2024 through electronic mode to all the members who's e-mail ids are registered with the Compan and/or Depositories. The copy of Notice of the AGM along with the e-voting instructions and the Annual Report will be available on the Company's website at www.silogistics.co.in on the website of Maashitla Securities Pvt. Ltd. ("Maashitla/RTA') at www.maashitla.com and on the website of the Stock Exchanges on which the shares of the Company are listed i.e www.nseindia.com.

The Company is providing e-voting facility to all its Members to exercise their right to vote on resolutions proposed to be passed by electronic means (remote evoting) before and at the AGM in respect of the business to be transacted at the AGM. The Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The cut-off date for determining eligibility of members for voting through e-voting and e-voting at AGM is Friday, September 20, 2024 Only Members whose name appears in Register of Members /Beneficial Owners as on the cut-off date viz. Friday, September 20, 2024 shall be entitled to cast their vote through remote e-voting as well as E-voting at AGM.

The remote e-voting facility shall commence on Tuesday, September 24, 2024 at 9:00 a.m. (IST) and end on Thursday, September 26, 2024 at 5:00 p.m. (IST) The remote E-voting facility shall thereafter be disabled for voting. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote E-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e voting system during AGM. Those members who have cast their votes through remote e voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again, Members are requested to carefully read all the instructions given in notes of AGM Notice and in particular, instructions for joining AGM and casting vote through remote e-voting and e-voting during AGM.

Any person who acquires equity shares and becomes member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on cut-off date, may obtain login id by sending a request over email at evoting@nsdl.com mentioning demail account number/folio number, PAN, name and registered address. However Memb are already registered with NSDL for e-voting can use their existing User id and Password for casting their vote through remote e-voting/e-voting at the AGM. The manner of voting remotely for members holding shares in dematerialised mode, physical

mode and members who have not registered their email address is provided in the notice o the AGM. The results of the remote e-voting along with Scrutinizer's Report will be displayed at the

Registered Office of the Company, hosted at the Company's website i.e. www.silogistics.co.in within 2 working days of the AGM, The results will also be intimated simultaneously to the Stock Exchanges where the Company's shares are listed. Members are requested for note the following contact details for addressing queries and

grievances either at cs@sjl.co.in or they can refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.com. In case of any grievance connected with facility for remote e-voting or e-voting, please contact to Ms. Pallavi Mhatre. Senior Manager, National Securities Depository Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, MUMBAI - 400 013 at the designated email id: evoting@nsdl.com

For S J Logistics (India) Limited

Parth Raval Company Secretary & Compliance Officer Membership No: A74072

Shteeji Shreeji translogistics limited

CIN: L63010MH1994PLC077890 Registered Office: D-3011, Akshar Business Park, Plot No. 003, Sector 25, Vashi, Navi Mumbai- 400705 | Phone: (022) 40746666/ 40746600 Website: www.shreejitranslogistics.com | Email: cs@shreejitransport.com

NOTICE OF THE 30™ ANNUAL GENERAL MEETING, RECORD DATE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of the Members of Shreeji Translogistics Limited ('the Company') will be held on Monday, 30th September 2024 at 4.30 p.m. through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM o transact the businesses set out in the Notice of 30th AGM.

The AGM will be convened through VC/ OAVM in compliance with the applicable provision of the Companies Act. 2013 ('the Act') and rules made thereunder: provisions of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the provisions of General Circulars dated 8" April, 2020, 13" April, 2020, 5" May, 2020 and 25" September 2023 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") read with Master Circula dated 11th July, 2023 and Circular dated 7thOctober, 2023 issued by SEBI ("SEBI Circulars") n accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the 30th AGM and the Annual Report for the financial year 2023-24 have been sent in electronic mode to the Members whose email ids are registered with the Company/ Depository Participant(s). The lectronic dispatch of Notice of the AGM and Annual Report to Members has bee completed on 4th September, 2024. The said Notice of AGM and Annual Report will also be available on the Company's website www.shreeiitranslogistics.com, website of the BSE imited at www.bseindia.com and website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner of Attending the AGM and E-voting Information:

Shareholders can attend and participate in the AGM only through VC/ OAVM. Shareholders who have not registered their email ids can also attend the AGM by following the instructions being provided in the Notice of AGM.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management an Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Members are provided with a facility to cast their votes electronically, in respect of all resolutions set fort n the Notice of AGM, through 'remote e-voting facility' before the AGM and 'e-voting facility during the AGM. The Company has appointed NSDL for facilitating the conduct of AGM through VC/OAVM and also for facilitating voting through electronic means

he remote e-voting period commences on Friday, 27th September 2024 at 9.00 a.m. and ends on Sunday, **29th September 2024 at 5.00 p.m.** The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The facility for e-voting, shall also be made available to the Members attending the AGM through VC/ OAVM, who have not already cast their vote by remote e-voting through the NSDL portal. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Compan after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 23 September 2024, can also cast their vote through the e-voting facility. Any person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility c $remote\,e\text{-}voting\,before\,the\,AGM\,or\,e\text{-}voting\,during\,the\,AGM.$

Instructions on the process of attending the AGM, remote e-voting before the AGM and e voting during the AGM are provided in the Notice of AGM.

Manner of registering/ updating email ids:

Place: Navi Mumbai

Date: 4th September, 2024

- Shareholders of the Company, who have not registered/ updated their email ids are requested to permanently register/ update the same with their respective Depositor Participant(s).
- Shareholders of the Company, may also temporarily register their e-mail ids with the RTA, at https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx or a investor@bigshareonline.com by providing details such as Name, DPID, Client ID PAN, mobile number and e-mail id.

Dividend, Record Date and Updation of Bank Account Details:

he Board of Directors have recommended final dividend of Re. 0.10/- per equity share fo FY 2023-24 for the approval of the Members at the AGM. The Company has fixed **Monday** 23rd September, 2024, as the Record Date for determining the entitlement of Members for payment of Dividend.

Members who have not updated their bank account details for receiving the dividendirectly to their bank account through Electronic Clearing Service or any other means, are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depositor Participants The Members who have any queries or issues regarding the e-voting or login before of

during the AGM, may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting use manual available on www.evoting.nsdl.com under download section or contact on 022 1886 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at evoting@nsdl.com

DHANLAXMI COTEX LIMITED

REGD. OFF: C J HOUSE, 2ND FLOOR, 285 PRINCESS STREET, MUMBAI- 400002 CIN: L51100MH1987PLC042280|

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

CONFERENCING (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Cotex Ltd (The Company) will be held on Saturday, September 28, 2024 at 11:30
A.M (IST) through Video Conferencing/OAVM, to transact the Businesses, as set out

the Notice of 38th AGM. The Electronic copies of the Notice of AGM have been sen

on **Wednesday. Sentember 04, 2024** to all the members whose email IDs are registered

with the Company/Depository Participant(s) as on 30th August, 2024 in accordance

with General Circulars issued by Ministry of Corporate Affairs vide General Circular No.

14/2020 dated 8th April 2020. 17/2020. 02/2021. 21/2021. 02/2022. 03/2022. 10/

2022, 09/2023; dated 13th April 2020, 13th January, 2021, 14th December, 2021, 5th

with the SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79. SEBI/HO/CFD/CMD2.

CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 12th May, 2020, 15th

January, 2021, 13th May, 2022, Circular No. SEBI/HO/ CED/PoD-2/P/CIR/2023/4

dated January 05, 2023 and including Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR

2023/167 dated 07th October, 2023 and along with all other relevant circulars issued

from time to time by the MCA and SEBI (collectively referred as "the MCA & SEBI

Circulars"). The Notice/Annual Report is available on the Company's website at https:/

/www.dcl.net.in/investor_info.html and also at http://dcl.net.in/pdf/

Annual Report 2324 pdf and also available at website of Bombay Stock Exchange at

www.bseindia.com. The requirement of sending physical copies of Notice of AGM

along with Annual Report has been dispensed with vide above circulars and hence n

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the

cut-off date of Saturday, September 21, 2024 may cast their vote electronically on

the Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of

CDSL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are

The Business as set out in the Notice of AGM will be transacted through voting by

The remote e-voting shall commence on Wednesday, September 25, 2024

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the

Any person, who acquires shares of the Company and become member of the

Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off

date Saturday, September 21, 2024 may obtain the login ID and password by

sending a request at following email id's: helpdesk.evoting@cdslindia.com or

Member are requested to read the detail instructions of E-voting, given in notice of

The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date

and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the

The facility for voting at the AGM shall be made available through e-voting

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may

A person whose name is recorded in the register of members or in the register of

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be

Notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act 2013 and

Regulation 42 of the SEBI (LODR), Regulations 2015 that the Register of Members of

the Company will remain closed from the September 21, 2024 to September 28

Members holding shares in physical mode, who have not registered/updated their

email address/ mobile number /PAN Number/ Bank Mandate/ National Electronic Clearing

Service (NECS) details with the Company, are requested to register/ update the sam

through a request letter along with self-attested copy of PAN, original cancelled cheque

with preprinted name of the member and bank attested copy of passbook/ statemen

showing name of the account holder to M/s. Bigshare Services Pvt. Ltd (RTA) at

Office No S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakal

hwetas@bigshareonline.com; Direct No.: 022-62638268 | Cell No.: 7045454391

Beneficial owners holding shares in electronic form are requested to register/ update

email address/ Mobile Number/ Bank Mandate/ NECS details, if any, with their respective

In case of gueries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) fo

nembers and e-voting user manual for members at the Downloads Section of

www.evoting.cdsl.com. or email at helpdesk.evoting@cdslindia.com. Tel: 1800 22

55 33 or contact the company on email at dcotex1987@gmail.com who will also

also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again:

The remote e-voting shall end on Friday, September 27, 2024 (5.00 P.M);

22 and dated Sente

The notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of **Dhanlax**

E-mail: dcotex1987@gmail.com | Website: www.dcl.net.in

December 20

physical copy of the same will be provided.

AGM is Saturday, September 21, 2024.

38th AGM for the purpose of voting.

member shall not be allowed to change it subsequently;

entitled to avail the facility of remote e-voting.

Caves Road, Andheri (East) Mumbai –

Depository Participants (DPs) in order to get the same registered

address grievances connected with the voting by electronics means.

nformed that:

electronic means;

issuer/RTA.

by CDSL;

Members may note that:

2024 (both days inclusive)

Date: 05/09/2024

Place: Mumbai

For Shreeji Translogistics Limited

Himani Dave **Company Secretary and Compliance Office**

I Tel.: 022-49764268

Technocraft Industries (India) Limited CIN No. L28120MH1992PLC069252 Registered Office: Technocraft House, A-25,

Road No.3, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India. Tel: 4098 2222; Fax No. 2835 6559 Email: investor@technocraftgroup.com_website: www.technocraftgroup.com **NOTICE**

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting ('AGM' of the Members of the Company will be held on Monday, September 30, 2024 at 11:30 a.m. (IST) via two-way Video Conferencing ("VC" facility or other audio visual means ("OAVM"), facility to transac business set out in the Notice of the AGM in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rule made thereunder and the Securities and Exchange Board of India "SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 20/2020 dated 5 May, 2020, together with MCA General Circular Nos. 14 & 17/2020 dated 08th April and 13th April, 2020 respectively and MCA General Circular No. 10/2022 dated 28th September, 2022 ("MCA Circular).

The venue of AGM shall deemed to be Registered Office of the Company i.e. Technocraft House, A-25, Road No. 3 MIDC Industria Estate, Andheri East, Mumbai, 400093. Members participating through VC/OVAM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Electronic copies of the Notice and the Annual Report of the Company for Financial Year 2023-24 has already been sent through electronic mode to those Members whose e-mail addresses were registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.technocraftgroup.com and the websites of the stock exchanges.

Any Member holding share(s) in physical mode can register their email ID by following instructions provided in the Notice and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants "DPs".

The Company has engaged the services of National Depository Services Limited ("NSDL") as the authorized agency for conducting o the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast thei vote online from 9:00 A.M. (IST) on Thursday, September 26, 2024, to 5:00 P.M. (IST) on Sunday, September 29, 2024. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date i.e. September 23, 2024 only shall be entitled to avail the facility o remote e-voting.

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories o any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Septembe 23, 2024; may obtain the login ID and password by sending a reques to evoting@nsdl.co.in providing Folio no. / DP ID and Client ID.

Any query/grievance in relation to remote e-voting can be addressed to the Company Secretary of the Company at the address/telephone numbers mentioned above or through e-mail a investor@technocraftgroup.com or send an email to evoting@nsdl.co.in or call on toll free no: 1800-1020-990.

For Technocraft Industries (India) Limited Sd/

Date: September 5, 2024 Neeraj Rai Place: Mumbai Company Secretary

Balkrishna Paper Mills Ltd.

CIN: L21098MH2013PLC244963 Registered Office: A/7, Trade World, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No.: +91 22 6833 0651 Email: opsingh@bpml.in; Web : www.bpml.in

NOTICE OF THE ELEVENTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 11th Annual General Meeting ("AGM") of the Members of Balkrishna Paper Mills Limited ("the Company") will be held on Monday, the eptember 30, 2024 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and participate in the AGM through /C/OAVM facility only.

n compliance with MCA and SEBI Circulars, the provisions of the Companies Act 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("SEBÍ Listing Regulations"), the Company has sent the Eleventh Ánnual Repor or Financial Year 2023-24 including AGM Notice on September 4, 2024 to electronic mode i.e. e-mail only to those Members/Shareholders whose e-mai addresses were registered with the Depository Participant(s), the Company/the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA").

he Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 along with Notice o AGM and e-voting instructions is also available on the Company's website a www.bpml.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

Book Closure:

Pursuant to the provision of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday September 30, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. Remote E-voting and E-voting during AGM:

The Company is providing to its members, facility to exercise their right to vote or esolutions proposed to be passed at AGM by electronic means i.e. e-voting only Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below (remote e-voting). The Company has engaged the service of National Securities Depository imited (NSDL) as the agency to provide e-voting facility. nformation and instructions including comprising manner of voting, including voting

remotely by Members holding shares in dematerialized mode, physical mode and fo nembers who have not registered their email address has been provided in the Notice The remote e-voting period commences at 09:00 a.m. (IST) on Thursday, th

September 26, 2024 at 9.00 A.M (IST) and ends on Sunday, the September 29, 2024 at 5.00 PM (IST). During this period. Members can select EVEN 130624 to cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter The voting right of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Monday, September 23, 2024 ("cut-of date"). Any person, who acquires the share(s) of the Company and becomes Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds the share(s) as on the cut-off date, can also cast their vote through remote e-voting facility on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. Any person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners maintained by the RTA as on the cut-off date i.e. Monday September 23, 2024 only shall be entitled to cast vote either through remote e-voting or e-voting at the AGM and members may obtain login ID and password by sending a request at www.evoting.nsdl.co.in.

The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM hose Members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions via remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members, who have cast their vote by remote e-voting prior to AGM, may also attend the AGM through VC/OAVM but shall no be entitled to cast their vote again at the AGM.

The resolution proposed will be deemed to have been passed on the date of the AGM i. Monday, September 30, 2024, subject to receipt of requisite number of votes in favou

The results of e-voting will be placed by the Company on its website <u>www.bpml.in and</u> also communicated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed. Mr Prasen Naithani, the Practising Company Secretary (Membership No. FCS-3830) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process.

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre. Manager. National Securities Depository Limited 3rd Floor, Naman Chamber, Plot C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai, Maharashtra - 400 051 at the designated email address: evoting@nsdl.com /pallavid@nsdl.com or Company Secretary at E-mail Id: opsingh@bpml.in.

> By order of the Board For Balkrishna Paper Mills Limited

Date: September 4. 2024

(Omprakash Singh) Company Secretary and Compliance Office Membership No: FCS-4304



Date: 04/09/2024











For and on behalf of Dhanlaxmi Cotex Ltd

ACS: 63275

Arti Jain

(Company Secretary